

रामराज्य सहकारी बँक लि. पुणे		
दि.०१.०४.२०२५ पासून अमलात येणारे बँक चार्जेस		
अ.क.	तपशील	बदल केलेले चार्जेस
१	बचत खाते चेक बुक चार्जेस	३रु+ GST प्रति चेक
२	चालू खाते चेक बुक चार्जेस	३रु+ GST प्रति चेक
३	चेक रिटर्न चार्जेस	
	बचत खाते	१००रु+ GST
	चालू खाते	२००रु+ GST
	कॅश क्रेडिट खाते	२००रु+ GST
४	अँच डी.सी.एस. क्लिअरिंग/ चेक रिटर्न चार्जेस	१००रु+ GST
५	एन.ओ.सी. चार्जेस	५०रु+ GST
६	लोन प्रोसेसिंग चार्जेस	०.२५+ GST
७	मिनीमम वॉलेन्स चार्जेस	
	चालू खाते	रु.६.५० प्रत्येक वेळी
८	चालू खाते सहामाही सर्व्हिस चार्जेस	२५०रु + GST
९	पे. स्लीप/डी.डी.कमिशन	५००० रु पर्यंत ४० रु + GST, ५००० रु चे पुढे ५रु प्रति हजार + GST आणि जास्तीत जास्त रु ५००० + GST
१०	बँक गॅरंटी कमिशन Against 100% Deposit	बँक गॅरंटी रकमेवर ४%
११	डुप्लिकेट पासबुक चार्जेस	५०रु + GST
१२	डुप्लिकेट स्टेटमेंट चार्जेस	२५रु + GST
१३	चेक स्टॉप पेमेंट	२५रु + GST प्रति चेक
१४	बचत खाते बंद करताना आकारावयाचे चार्जेस	५०रु + GST
	चालू खाते बंद करताना आकारावयाचे चार्जेस	२००रु + GST
१५	पे ऑर्डर कॅन्सलेशन	२५रु + GST
१६	बचत खाते आवश्यक रक्कम	
	without cheque book	रु३००
	with cheque book	रु५००
१७	चालू खाते आवश्यक रक्कम	रु२१००
१८	बचत खात्यावर आकारावयाचे वार्षिक सर्व्हिस चार्जेस	५०रु + GST
१९	इतर बँकेचे ए.टी.एम	
	एका महिन्यातील पहिले ५ व्यवहार (आर्थिक आणि विनआर्थिकसह)	मोफत
	एका महिन्यातील पहिले ५ व्यवहारनंतर (आर्थिक/विनआर्थिकसह)	(आर्थिक रु 21+ GST /विनआर्थिकसह रु 6+ GST)
२०	फी (Card Maintenance)	
	वार्षिक फी	रु१००+ GST
	बँकेकडून नविन पिन घेतल्यास चार्जेस	रु५०+ GST
	कार्ड खराब झाल्यास/चोरी गेल्यास नविन कार्ड घ्यावयाचे चार्जेस	रु२००+ GST
२१	दैनंदिन वापराचे लिमिट	
	प्रतिदिन एटीएम मधुन रोख रक्कमेची व्यवहार मर्यादा	रु१५०००
	प्रतिदिन खरेदीची मर्यादा	रु२००००
२२	एसएमएस चार्जेस (Quarterly)	रु१५ + GST
२३	लोन कस्टडी चार्जेस सहामाही	
	Gold	रु१००
	Other Loan	रु२००
	CIBIL Charges	रु२५०+ GST
२४	NEFT/RTGS Charges	
	NEFT Charges	
	१ लाखापर्यंत	रु५ + GST
	१ लाख पुढे	रु२५ + GST
	RTGS Charges	
	२ लाख ते ५ लाखापर्यंत	रु२५ + GST
	५ लाखाच्या पुढे	रु५०+ GST
	Inward Transaction	Free
२५	Token Loss (Per Token)	रु२००+ GST
२६	Signature Verification	रु१००+ GST
२७	No any closing charges on Death Claim	
	Incase of Current accounts Death Claim interest should be paid as per saving interest from the Date of Death to payment date.	